

वस्त्रोद्योग धोरण २०११-२०१७ अंतर्गत विदर्भ,  
मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील नवीन व  
विस्तारीकरणाच्या वस्त्रोद्योग घटकांना १०%  
भांडवली सवलत वितरीत करणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग,  
शासन निर्णय क्रमांक बैठक-२०१५/प्र.क्र. ६४/टेक्स-५  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक :- २६ मार्च, २०१५

- वाचा :-** १. शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्रमांक धोरण-२०१२/  
प्र.क्र.२/टेक्स-२, दिनांक १ मार्च, २०१२  
२. शासन शुध्दीसपत्रक समक्रमांक, दिनांक १२ मार्च, २०१२ आणि दिनांक ८ मे, २०१३.  
३. शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्रमांक धोरण-२०१२/  
प्र.क्र.२५७/टेक्स-२, दिनांक २१ फेब्रुवारी, २०१४  
४. संचालक, वस्त्रोद्योग, नागपूर यांचे क्र दि.  
दि. १७ मार्च २०१५ ची ३०९३,  
दि. १८ मार्च २०१५ ची ३१७७, ३१६०, ३१७९, ३१७८ ची पत्रे.

**प्रस्तावना :-**

वरील संदर्भीय अनुक्रमांक १ येथील दिनांक १ मार्च, २०१२ च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्याच्या नवीन वस्त्रोद्योग धोरणांतर्गत विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील नवीन व विस्तारीकरणाच्या वस्त्रोद्योग घटकांना १०% भांडवली सवलत देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत या शासन निर्णयासोबतच्या “परिशिष्ट-अ” मधील विवरणपत्र क्र. १ ते ५ या प्रमाणे एकूण ५ वस्त्रोद्योग घटकांना १०% भांडवली सवलत वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-**

राज्यातील वस्त्रोद्योग धोरण २०११-२०१७ अंतर्गत विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील नवीन व विस्तारीकरणाच्या वस्त्रोद्योग घटकांना १०% भांडवली सवलत योजनेअंतर्गत या शासन निर्णयासोबतच्या “परिशिष्ट-अ” मधील विवरणपत्र क्र.१ ते ५ या प्रमाणे एकूण ५ वस्त्रोद्योग घटकांना एकूण रु. ४,३०,६०,०००/- ( अक्षरी रुपये चार कोटी तिस लक्ष साठ हजार फक्त ) इतकी रक्कम १०% भांडवली सवलतीपोटी मंजूर करुन वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

२. सदरहू वस्त्रोद्योग घटकांना वरीलप्रमाणे मंजूर करण्यात आलेली रक्कम योजनेच्या दिशानिर्देशानुसार या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट ब मध्ये नमूद केलेल्या बँकांच्या खात्यावर R.T.G.S. द्वारे वितरीत करण्यात यावी.

३. वरीलप्रमाणे मंजूर करण्यात आलेली १०% भांडवली सवलतीची रक्कम रु. ४,३०,६०,०००/- परिशिष्ट ब मधील बँकांनी या शासन निर्णयासोबतच्या “परिशिष्ट-अ” मधील त्यांच्याशी संबंधित वस्त्रोद्योग घटकांच्या कर्ज खात्यात वितरीत करुन त्याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करावे.

४. वरील प्रमाणे मंजूर करण्यात आलेल्या अर्थसहाय्याची रक्कम संबंधित बँकेस वितरीत करण्याकरीता श्रीमती अ. अ. चुरी, कार्यासन अधिकारी (रोखशाखा), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई

यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसेच श्री. दा.अं.कुलकर्णी, उप सचिव, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. त्यांनी या आदेशाद्वारे मंजूर करण्यात आलेल्या अर्थसहाय्याची रक्कम अधिदान व लेखाअधिकारी, मुंबई येथून आहरीत करून ती उपरोक्त बँकेस वितरीत करण्याची कार्यवाही करावी.

५. यावर होणारा खर्च " मागणी क्रमांक व्ही-२, २८५१- ग्रामोद्योग व लघुउद्योग, ११०, संमिश्र ग्रामोद्योग व लघुद्योग आणि सहकारी संस्था (दोन) पंचवार्षिक योजनांतर्गत योजना (०२) (६५) मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र मधील नवीन वस्त्रोद्योग घटकांना १०% भांडवली अर्थसहाय्य (२८५१ ५९ ९९) दत्तमत ३३, अर्थसहाय्य" या लेखाशिर्षाखाली सन २०१४-१५ या वित्तीय वर्षासाठी मंजूर असलेल्या अर्थसंकल्पिय तरतूदीतून भागविण्यात यावा.

६. सदर शासन निर्णय, संदर्भिय अ.क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये प्रधान सचिव (वस्त्रोद्योग) यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीच्या दि.२४/३/२०१५ रोजी संपन्न झालेल्या बैठकीत प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार तसेच उपरोक्त शासन निर्णयान्वये वस्त्रोद्योग विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१५०३२६१६२८०७१९०२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

(र. अं.खडसे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) महालेखापाल, लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र-१ / २, मुंबई / नागपूर
- २) महालेखापाल, लेखा परिक्षा, महाराष्ट्र-१ / २, मुंबई / नागपूर
- ३) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- ४) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
- ५) अ.मु.स. नियोजन विभाग (कार्यासन-१४३१), मंत्रालय, मुंबई(ई-मेलद्वारे)
- ६) अ.मु.स. वित्त विभाग (व्यय-२), मंत्रालय, मुंबई(ई-मेलद्वारे)
- ७) अ.मु.स. (वस्त्रोद्योग), स.प. व व.वि., मंत्रालय, मुंबई.(ई-मेलद्वारे)
- ८) संचालक (वस्त्रोद्योग), वस्त्रोद्योग संचालनालय, नागपूर.(ई-मेलद्वारे)
- ९) उप सचिव (वस्त्रोद्योग), स.प. व व.वि., मंत्रालय, मुंबई
- १०) कार्यासन अधिकारी (रोखशाखा) (३ प्रती / कार्यासन -१७ स)
- ११) प्रवर्तक, परिशिष्ट अ मधील वस्त्रोद्योग घटक (ई-मेल द्वारे)
- १२) परिशिष्ट ब मधील बँका (टफ सेल) (ई-मेल द्वारे)
- १३) परिशिष्ट अ मधील वस्त्रोद्योग घटकाच्या स्वतंत्र नस्ती
- १४) निवड नस्ती (टेक्स-५)

शासन निर्णय, स.प.व वि. क्रमांक बैठक२०१५/प्र.क्र.६४/टेक्स-५, मंत्रालय, मुंबई ४०००३२.

दिनांक :- २६ मार्च २०१५ चे

परिशिष्ट-“अ” (क्रमांक १ ते ५)

क्रमांक- १

Sr.No	: १
Name and Address of unit	: M/S. RAYMOND UCO DENIM PRIVATE LIMITED: PLOT NO. C - १, MIDC LOHARA, YAVATMAL, PINCODE - ४४५ ००१
Segment of Unit	: Multi - activities (Units with two or more activities)
Unit Id	: २०१४/O/००११४
Date of sanction of term	: १४/०८/२०१२
Project Cost (Rs. In Lac)	: २९६५.००
Amount of loan eligible	: २२००.००
Name of Lending Agency	: Bank of Maharashtra( National Bank )
Name of Nodal Agency	: Bank of Maharashtra( National Bank )
Date of commencement	: २९/०६/२०१४
Amount of claims	: २२०
Amount of claim approved by the committee (Rs. In Lac)	: २२०

Sr.No	: २
Name and Address of unit	: M/S. RAYMOND UCO DENIM PRIVATE LIMITED: PLOT NO. C - १, MIDC LOHARA, YAVATMAL, PINCODE - ४४५ ००१.
Segment of Unit	: Multi - activities (Units with two or more activities)
Unit Id	: २०१४/०/००११५
Date of sanction of term	: १८/०३/२०१३
Project Cost (Rs. In Lac)	: २४००.००
Amount of loan eligible	: १९६८.००
Name of Lending Agency	: Bank of Maharashtra( National Bank )
Name of Nodal Agency	: Bank of Maharashtra( National Bank )
Date of commencement	: १९/०६/२०१४
Amount of claims	: १९६.८
Amount of claim approved by	: १९६.८

Sr.No	: ३
Name and Address of unit	: M/S Venus Textiles: S. No. १५८/१, Plot No. ५२, Muslim Nagar, Nayapura, Malegaon - Dist. Nashik. .४२३२०३
Segment of Unit	: Multi - activities (Units with two or more activities)
Unit Id	: D/२०१४/१०००७
Date of sanction of term	: २५/०२/२०१४
Project Cost (Rs. In Lac)	: ६३.००
Amount of loan eligible	: ४६.००
Name of Lending Agency	: The Janata Co - op Bank Ltd.( National Bank )
Name of Nodal Agency	: The Janata Co - op Bank Ltd.( National Bank )
Date of commencement	: २४/०२/२०१५
Amount of claims	: ४.६
Amount of claim approved by	: ४.६

Sr.No	: ४
Name and Address of	M/S Kanjiwala Fabrics : S. NO. ८८/१ TO ३, PLOT NO. १०/२, GULAB PARK, ISLAMPURA Taluka:MALEGAON
Segment of Unit	Multi - activities (Units with two or more activities)
Unit Id	: D/२०१४/१००१०
Date of sanction of	: २५/०२/२०१४
Project Cost (Rs. In Lac)	: ६३.००
Amount of loan	: ४६.००
Name of Lending Agency	: The Janata Co - op Bank Ltd.( National Bank )
Name of Nodal Agency	: The Janata Co - op Bank Ltd.( National Bank )
Date of commencement	: ०७/०२/२०१५
Amount of claims recommended by	: ४.६
Amount of claim approved by the	: ४.६

Sr.No	: ५
Name and Address of unit	: M/S Asif Fabrics : S. NO. २१३/२८२, PLOT NO. १६, DAREGAON Taluka:MALEGAON District:NASHIK
Segment of Unit	: Multi - activities (Units with two or more activities)
Unit Id	: D/२०१४/१००११
Date of sanction of term	: २५/०२/२०१४
Project Cost (Rs. In Lac)	: ६३.००
Amount of loan eligible	: ४६.००
Name of Lending Agency	: The Janata Co - op Bank Ltd.( National Bank )
Name of Nodal Agency	: The Janata Co - op Bank Ltd.( National Bank )
Date of commencement	: ०८/११/२०१४
Amount of claims recommended by the	: ४.६
Amount of claim approved	: ४.६

शासन निर्णय, स.प.व वि.  
क्रमांक बैठक २०१५/ प्र.क्र.६४/  
टेक्स-५, मंत्रालय, मुंबई  
४०००३२.  
दिनांक :- २६ मार्च २०१५ चे

परिशिष्ट-“ब”(बँकांचा  
तपशिल)

Sr.No	Bank Name	Account Name	Account Number	IFSC Code	Capital Subsidy Amount To Be Disbursed (In Lacs)
1	The Janata Co-op Bank Ltd.	JANATA CO-OPERATIVE BANK LTD MALEGAON	00640380000579	HDFC0000064	13.8
2	Bank of Maharashtra	BANK OF MAHARASHTRA TUFSSUBSIDY MAHAASHTRA	60124514747	MAHB0000002	416.8
Total					430.6